

विसंवादिता 1) श्रूति auch Kām. Nītis. 4, 6 mit dem Comm. zu lesen.
 विसंस्थुल HEM. JOGAC. 2, 7.
 विसर्पणी f. eine best. Pflanze, = शेत्कुञ्जा RATNAM. 51.
 विसचक् adj. comp. (= विगतः सेचको यस्मात्) PAT. a. a. O. 1, 295, a. 8, 61, b.
 विस्तारण n. das Ausstrecken: पाट० Spr. (II) 7456.
 विस्फोर्य partic. fut. pass. PAT. a. a. O. 8, 24, b.
 विस्त्रि vgl. विश्वि.
 विस्त्रप्र und विस्त्रप्रान् PAT. a. a. O. 8, 64, a.
 2. वी॒ appetens RV. 1, 143, 6.
 3. वी॒ mit आ॑, streiche am Ende: Vgl. 2. आवी॑.
 — प्र. रथात्प्रवीतात्प्रतितः: in Gang gesetzt PAT. a. a. O. 1, 281, b. 282, a.
 5. वी॒ mit आ॑ vgl. आवी॑.
 वीद्य s. सुख०.
 वीड्, lies वीक्ष्यते.
 वीकूर्हत्, lies fest packend (mit der Flamme).
 वीयोमार्ग m. Bez. einer best. Gangart des Elefanten AUFRECHT, HALS. Ind. u. स्थूलोच्चय.
 वीध n. heiterer Himmel Spr. (II) 7358 (Conj.).
 वीन्द्र (2. वि॒ + इन्) adj. wovon Indra ausgeschlossen ist: सोम TS. 2, 4, 12, 1, 5, 2, 1. — Vgl. अपेन्द्र.
 वीप (वि॒ + अप् Water) adj. PAT. a. a. O. 6, 45, a.
 वीप्य adj. = यो वीप्यति ebend. 8, 7, a.
 वीर॑ 1) b) α) ° इन HEM. JOGAC. 1, 3.
 वीरचितामणि m. Titel eines Abschnitts in Cārūgadbara's Pad-dhati Notices of Skt MSS. 1, 204; vgl. AUFRECHT in Z. d. d. m. G. 27, 2, N. 2.
 वीरपुरुषक adj. dessen Männer Helden sind: याम PAT. a. a. O. 1, 262, b.
 वीरभाव m. Heldenmut VERIS. 47, 18.
 वीरासन 1) HEM. JOGAC. 4, 123, 126. fg.
 वुड् vgl. noch WEBER, HĀLA 32. 68.
 वृक्षप्रस्थ N. pr. eines Dorfes VERIS. 16.
 वृक्षाण् (von वृक्ष) ° यते den Wolf machen KARAKA 1, 30.
 वृक्ष 1) वृक्षं वृनिनः: den Stamm des Baumes RV. 1, 130, 4.
 1. वृजन s. सु०.
 वृत्तात् = प्रपाठक KAL. in MAHĀBH. lith. Ausg. 1, 40, a. °शस् adv. PAT. ebend.
 वृत्ति 10) Sp. 1321, Z. 2 v. u. lies साक्षती. — 13) vgl. Comm. zu Ācīv. Ç. 5, 20, 2.
 वृत्रक्षाण् ° यते = वृत्रक्षेवाचरति PAT. a. a. O. 6(4), 6, a.
 वृद्ध, füge in der letzten Zeile noch स्यो० hinzu.
 वृद्ध vgl. auch oben नमो०.
 वृष्टन् 9) Z. 2 lies extreme.
 वृष्टिधि (vgl. पुरुष्टि) adj. etwa mannesmuthig, kühn RV. 4, 22, 2. Regen machend SĀS.
 वृषभै॒ adj. stark zugreifend so v. a. kämpfend u. s. w. oder gewaltigen Ruf erhebend RV. 10, 63, 3.
 वृष्ट्वृद्ध्य m. N. pr. eines Mannes RV. 10, 115, 9.
 वृणिका ein geflochener Streifen PAT. a. a. O. 3, 71, b.

2. वेद् vgl. मु०.
 वेदाण् m. Elephant ÇABDĀRTHAK. bei WILSON. — Vgl. विताण् 2).
 वेदम् streiche am Ende समत०.
 वेदात् 2) könnte auch erklärt werden als der Inbegriff des Veda.
 वेद्या Z. 4 füge 7, 21, 5 vor 6, 9, 4 hinzu.
 वेध vgl. oben नासा०.
 वेद्यता f. nom. abstr. von वेद्य. याति व्याधस्य वेद्यताम् (so zu lesen) wird vom Jäger durchbohrt HEM. JOGAC. 4, 32.
 वेमन्य (von वेमन्) adj. im Weben geschickt PAT. a. a. O. 4, 78, b.
 वेला 4) का वेला तत्रभवत्या: प्राप्तायाः wie lange ist sie schon da?
 VERIS. 11, 11. अर्थवेलायाम् so v. a. wenn es sich um den Sinn handelt WEBER, PRATIGNĀS. 86.
 वेल्, वेलमान VĀMANA 5, 2, 9.
 1. वेश 3) DAÇAK. 86, 8. वेश्यामवेशसदशप्राप्योपचारम् MĀK. 123, 18.
 शिन्निताशेषवेशयेषित् (शिन्निताशेषवेश adj.) KATHĀS. 12, 91. Füge das Gebahren einer Buhldirne hinzu. Vgl. auch u. शक्ति 1).
 वेशयोषित्, streiche KATHĀS. 12, 91 und vgl. oben u. 1. वेश 3).
 वेशस्था f. SĀMAVIDH. Br. 2, 6, 11 = वेश्या Hure nach dem Comm., es ist aber wohl वेशस्था: adj. gemeint.
 वेशमक् m. pl. N. pr. eines Volkes: शात्त्ववेशमकाः (wohl शात्त्व० zu lesen) MĀK. P. 58, 35.
 वैत्तमाणि m. patron. von वीत्तमाणा PAT. a. a. O. 1, 265, b. 266, b. 3, 80, a.
 वैदर्भ 3) b) VĀMANA 1, 2, 19.
 वैदेहि m. patron. von विदेह (ein Brahmane) PAT. a. a. O. 4, 60, b.
 वैनायक 1) वैनायिकी संकृता SĀMAVIDH. Br. 1, 4, 18.
 वैन्र n. nom. abstr. von वि॒ Vogel + न्॒ Mann PAT. a. a. O. 1, 261, a.
 वैपुल्य 1) ebend. 1, 277, a.
 वैभक्त् (von विभक्ति) adj. zu einer Casuswendung gehörend ebend. 6, 37, b.
 वैभीषणि adj. zu Vibhishana in Beziehung stehend, von ihm komend: वचस् Spr. (II) 5946.
 वैभूतस् von विभूतस् nach SĀS.
 वैयापद् adj. von व्यापद् KAL. in MAHĀBH. lith. Ausg. 7, 109, b.
 वैयावृति (?) HEM. JOGAC. 4, 89.
 वैयासव् n. nom. abstr. von व्यास् KAL. in MAHĀBH. lith. Ausg. 7, 109, b.
 वैत्तुरुष MBH. 5, 5844.
 वैराणि MBH. 5, 5879.
 वैलस्थान, davon adj. °कं ebend.
 वैशल्य (von विशल्य) n. Befreiung von dem Dorn (der Leibesfrucht) KARAKA 4, 8.
 वैशाख 1) b) HEM. JOGAC. 4, 102.
 वैशिष्ठा 2) füge Überlegenheit hinzu.
 वैषम्य 2) श्रू॒ Ebenmaass VĀMANA 3, 2, 5.
 वैषयिक 1) ein Reich bezeichnend (Suffix) PAT. a. a. O. 4, 71, a. — 2) ebend. 5, 39, a.
 वैकारिक (von विकार) adj. zum Vergnügen dienend MBH. 13, 4719.
 वैदन्य n. N. pr. einer Stadt MBH. 1, 6791, v. l. bei NILAK.
 वैक्षत् 2) ब्रन्तिव्यक्ते गुते च स्थाने HEM. JOGAC. 4, 48.
 व्यङ्कट m. N. pr. eines Berges A Catal. of Skt MSS. in priv. libr. of